



Date: February 01, 2023

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 538646 / Scrip ID: QGO

Subject: Intimation of Newspaper advertisement published for the Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith newspaper advertisement published for the Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2022 approved at the meeting of Board of Directors of the Company held on January 30, 2023 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, being published in following newspapers:

1. Financial Express (English Daily) dated 01.02.2023
2. Mumbai Lakshdeep (Marathi Daily) dated 01.02.2023

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For QGO Finance Limited

Urmi Joiser
Company Secretary & Compliance Officer Membership No: A63113
Address: 3rd floor, A-514, TTC Industrial Area, MIDC,
Mahape, Navi Mumbai, Maharashtra – 400701

Encl: As above

BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED-In Liquidation PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION (Under Regulation 31(2) read with Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016)	
1 Name of Corporate Debtor	BANSAL OIL EXTRACTION PRIVATE LIMITED (In Liquidation)
2 Date of Incorporation of Corporate debtor & CIN	02.05.1994 U15141WB1994PTC063075
3 Authority under which Corporate debtor is incorporated/Registered	Registrar of Companies, Kolkata.
4 Address of the Registered Office and principal office of any Corporate debtor	113, PARK STREET, NORTH BLOCK, 7TH FLOOR, KOLKATA, WB-700016
5 Liquidation Commencement Date	18th November, 2022 (Vide order of the Hon'ble NCLT Kolkata)
6 Name, Address, Email Address and the IBB registration No of the Liquidator	Name: Yogesh Gupta, Address: S Jaykishan, 12, Ho Chi Min Sarani, Suit No.20, Kolkata-700071 Email: yogeshgupta31@gmail.com IBBI Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00349/2017-18/10650
Pursuant to Regulation 31 of Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulation 2016, Public announcement is hereby made to all the stakeholders of the corporate debtor that the list of Stakeholders of Bansal Oil Extraction Private Limited (In Liquidation) has been filed with the Hon'ble NCLT, Kolkata Bench on 30.01.2023	
The list of Stakeholders is available for inspection by the Stakeholders, Members, Directors and Guarantors of the Corporate Debtor at the address mentioned at Item no. 6. The List of Stakeholders shows complete details of the amount of claims admitted by the Liquidator.	
Date : 31.01.2023 Place : Kolkata	

E-AUCTION SALE NOTICE C A V COTTON MILLS PRIVATE LIMITED (In Liquidation)

(Company in liquidation process vide Hon'ble NCLT order dated 11th march 2022)
Regd. Office: 551 Ganeshapuram, S S Kulam Via, Coimbatore, TN- 641107, INDIA.
CIN: U17115TZ1987PTC002014

Notice is hereby given to the public in general that C A V Cotton Mills Private Limited (Under Liquidation) ("Corporate Debtor") is proposed to be sold as a GOING CONCERN (without liabilities) in accordance with clause (e) of regulation 32 OR (with liabilities) in accordance with clause (a) of regulation 32 and as per sub-regulation (1) of regulation 33 and Schedule 1 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 in two blocks through e-auction platform <https://ncltauction.auctiontiger.net>. The bidding shall take place through online e-auction service provider e-procurement Technologies Ltd (Auction tiger) at <https://ncltauction.auctiontiger.net>.

S.No	PARTICULARS	DETAILS			
1.	Date of Publication of Sale Notice and E-Auction Process Document	01/02/2023			
2.	Last date of Submission of eligibility documents by prospective bidder	15/02/2023, 05 p.m.			
3.	Declaration of Qualified Bidder	18/02/2023			
4.	Inspection or due diligence of assets under auction, from the date of declaration of qualified bidder	18/02/2023 to 25/02/2023 with prior appointment			
5.	Qualified bidder in an auction process shall submit earnest money deposit on and before	27/02/2023, 05 p.m.			
6.	Date and Time of Auction	01/03/2023 Block A from 11.30 AM to 1.30 PM Block B from 2.30 PM to 4.30 PM (In case, the e-auction under Block-A is successful, then the e-auction process under Block-B shall automatically stand cancelled.)			
7.	Address and email of Liquidator	N Sivachalam 12, Govindarajulu Street, (Stanes Road), Avinashi Road Tirupur - 641602 Email: sivachalamip@gmail.com, Mobile: 9842222644			

Block No.	Description of Assets	Date and time of Auction	Reserve Price (Rs)	EMD(Rs)	Bid Incremental Value (Rs)
A	The Corporate Debtor as a Going Concern, (without liabilities) as per Regulation 32(e) of the IBBI Liquidation Process Regulation 2016 (amended upto 16.09.2022).	01st March, 2023 From 11:30 am to 01:30 pm	16,73,02,000 (Rupees Sixteen Crores Seventy Three Lakhs Two Thousand only)	1,67,30,200 (Rupees One Crore Sixty Seven Lakhs Six Thousand Two Hundred Only) By 20/02/2023 Within 05 p.m.	10,00,000 (Rupees Ten Lakhs only)
In case, the e-auction under Block-A is successful, then the e-auction process under Block-B shall automatically stand cancelled.					
B	A Vacant Land, as per Regulation 32 (a) of the IBBI Liquidation Process Regulation 2016, (amended upto 16.09.2022)	01st March, 2023 From 2:30 pm to 4:30 pm	3,30,54,000 (Rupees Three Crores Thirty Lakhs Fifty Four Thousand only)	33,05,400 (Rupees Three Lakhs Five Thousand and Four Hundred only) By 20.02.2023 Within 05 p.m.	10,00,000 (Rupees Ten Lakhs only)

Terms and Conditions:
1.E-auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS BASIS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities, through approved service provider. 2.M/s. e-procurement Technologies Ltd (Auction Tiger) : <https://ncltauction.auctiontiger.net>. Mr.Praveen Kumar Thevar Contact person on behalf of e-procurement Technologies Ltd (Auction Tiger) email: praveenthavar@auctiontiger.net Mobile No. +91 98612 00517 Contact person on behalf of Liquidator: N Sivachalam Email: sivachalamip@gmail.com, Mobile no.+91 9842222644. 3.The complete and detailed information about the assets of the company, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available in the E-Auction Process Information Document. The sale notice must be read along with the E Auction Process Information Document which is available at <https://ncltauction.auctiontiger.net>. 4.Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions including as prescribed in E-Auction Process Information Document 5.It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligations on the part of the Liquidator or the Corporate Debtor to effectuate the sale. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the E Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason therefor. 6.As per proviso to clause (f) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as amended from time to time). 7.The original title deeds of Landbearing Document Nos.: 639/1994,640/1994, 1068/1994, 1069/1994, 1070/1994, 1779/1994, 1071/1994, 3336/1994, 3396/1994, 5633/1994, 24/1996, 265/1996, 57/1996, 482/1996, 1754/1997, 1755/1997, 1756/1997, 1684/1998, 1685/1998, 3308/2013, 3939/2010 and 1929/2003 are not available with the Liquidator/secured financial creditor of the Corporate Debtor at the time of issue of this notice. All bidders are hereby put on notice regarding the same and all the assets under the e-Auction are offered for bidding "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS BASIS". 8.The Industrial Extension Committee & Director of Land Reforms, Chennai has issued notice to the Corporate Debtor under Land Reforms - Tamil Nadu Land Reforms (Fixation of ceiling on Land) Act, 1961 not obliging the permission under section 37A of the Act to hold lands to an extent of 149.23 ordinary acres in excess of the ceiling limit in Coimbatore, Tirupur & Kanyakumari districts subject to the condition that the land should be put to use for industrial purpose within 01.11.2011. As per the Revenue and Disaster management department, Land Reforms wing letter No: 10698/LR/2(2)2019 dated 19.11.2020 the committee has recommended for rejection of the Corporate Debtor's request to hold lands in Tirupur & Kanyakumari Districts. The Liquidator of the Corporate Debtor when he was the Resolution Professional of the Corporate Debtor made a representation before "The Additional Chief Secretary to Government, Revenue and Disaster Management Department, Government of Tamil Nadu" on 30.11.2020 regarding the CIRP of the Corporate Debtor along with Copy of the Order of the Hon'ble NCLT, Chennai Bench pertaining to the initiation of the CIRP, confirmation as the Resolution Professional and the Extension of the CIRP. Subsequently, the order of Liquidation of the Corporate Debtor was also informed through a letter dated 17.03.2022. The bidders are advised to verify the current status of the lands permitted to be held in excess by Corporate Debtor, at the time of bidding, as the auction is made "as is, where is and what ever there is basis". 9.As per Notification vide, S.O. 2087(E) issued by the Ministry of Shipping, Road Transport and Highways, Government of India dated 22.08.2008 and As per Notification vide, S.O. 1863(E) issued by the Ministry of Shipping, Road Transport and Highways, Government of India dated 30.07.2009, a portion of the property admeasuring 0.94 acres of land from and out of extent of 3.37 acres situated at Registration District of Palani, Sub Registration of District Vadamaru, Velvarkottai Village, Vellapomampatty, Trichy Road comprised in Survey No 550/B, 550/B, 605/1, 606/1B, had been acquired by the Central Government. All prospective bidders are to take note of the same. 10. The Sale shall be subject to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations made thereunder. 11. In case of any clarifications, please contact the undersigned

Sd/-
N.Sivachalam IBBI Regn. No: IBBI/IPA-001/IP-P00187/2017-18/10366
Date: 31/01/2023 12, Govindarajulu Street, (Stanes Road), Avinashi Road, Tirupur - 641602
Place: Tirupur Email: sivachalamip@gmail.com Mobile: 9842222644

E-AUCTION SALE NOTICE UNDER IBC, 2016 M/s SIDDHI VINAYAK POWER GENERATION & DISTRIBUTORS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

CIN: U74140DL2011PTC219442
(A company under liquidation process vide Hon'ble NCLT's order dated July 05, 2019)
Regd. Office of the company: 504, Kusal Bazar, Nehru Place, New Delhi - 110019

Sale of Assets owned by Siddhi Vinayak Power Generation & Distributors Private Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016
Last Date to apply and submission of Documents: **Wednesday, 15th February, 2023 (Till 6:00 PM)**
Date of Declaration of Qualified Bidders: **Friday, 17th February, 2023**
Inspection or Due Diligence of assets: **18th February, 2023 to 25th February, 2023**
Last date for deposit of Earnest Money Deposit (EMD) by the Qualified Bidders: **Tuesday, 28th February, 2023**
Date and Time of E-Auction: **Friday, 3rd March, 2023, 11:00 AM to 5:30 PM** (With unlimited extension of 5 minutes each)
The sale will be made through the e-auction platform <https://www.eauctions.co.in>
Basic Description of Assets and Properties for sale:

Block No.	Asset	Description	Reserve Price (INR)	EMD (INR)	Bid Incremental Value (INR)	Timings of E-Auction
-----------	-------	-------------	---------------------	-----------	-----------------------------	----------------------

A Building Construction and Civil Structures including the Plant and Non-plant Buildings of permanent character situated at Block no. 47 to 50, Revenue Survey No. 27/1/A to D, Village Tena, Taluka Oplad, Surat, Gujarat-395005 (excluding land)

B Plant and Machinery, Office Equipment's, Furniture and Fixture 17.46 MW gas-based power plant, Two Gas Generators, Gas Compressors, Fire Fighting Equipment's, Power Backup equipment's, Cooling Towers and circulating water systems, Overhead lines, Switchgears, and Transformer amongst others.

C Securities or Financial Assets Loans and Advances, Trade Receivables and Other Current Assets.

D All the assets included in Block A, B, C above

"In case the auction of Block 'B' extends beyond 3:15 PM, then the auction of Block A shall commence after 15 minutes from the closure of auction of Block B and that the same shall be kept open for minimum two hours from commencement. The sale of Blocks A, B and C individually will be undertaken only if sale of Block D does not succeed. Further, sale of Block A individually shall be undertaken only if sale of Block B succeeds.

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHAT EVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" through service provider **Linkstar Infosys Pvt. Ltd.** and comprehensive terms and conditions shall be mandatorily referred to in the Process Information Document uploaded at the website of the service provider i.e. <http://www.eauctions.co.in>.

Any serious and interested buyer can submit a bid for the same.
Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar Infosys Pvt Ltd): Mr. Dixit Prajapati, Email id-admin@eauctions.co.in, Mobile No.: +91 7874138237

Contact person on behalf of Liquidator: Mr. Shivam Jaiswal, Email id - sivanyakiliquidation@gmail.com, Tel No. 011-42440071-74, Mobile. No. : +91 9654918220

Sd/-
Nilesh Sharma, Liquidator (Mobile No. : +919811418701)
Email ID: nilesh.sharma@nmsinsolvency.com
IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-ND0104/2017-18/10232
AFA Valid Up to: 26.12.2023
Address: C-10, LGF, Lajpatti Nagar-III, New Delhi- 110024

Date: 01.02.2023
Place: New Delhi


For and on behalf of Board of Directors of
J. L. Morison (India) Limited
Sd/-
Sohan Sarda
Executive Director & CEO
DIN:00129782

Place : Mumbai
Date:30 January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023



J. L. Morison (India) Limited

(CIN: L51109WB1934PLC088167)

Regd. Office : 'Rasoi Court', 20 Sir R. N. Mukherjee Road, Kolkata - 700 001

Ph : 033 22480114/15, Email Id: investors@jlmorison.com, Website: www.jlmorison.com

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2022

(RS. IN LAKH EXCEPT EPS)

SR. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended
		31-12-2022 Un-Audited	31-12-2022 Un-Audited	31-12-2022 Un-Audited
1.	Total income from operations (net)	3,573.58	2,958.74	10,587.66
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and /or Extra ordinary items)	240.07	255.46	678.46
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and /or Extra ordinary items)	240.07	255.46	678.46
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and /or Extra ordinary items)	184.81	200.07	514.35
5.	Total Comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(86.89)	146.41	544.00
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	136.50	136.50	136.50
7.	Other Equity	-	-	-
8.	Earning per Equity share ((of Rs. 10/- each) (Basic & Diluted))	13.54	14.66	37.68

Notes:

1)The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://www.jlmorison.com>).

Notes:
1)The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://www.jlmorison.com>).

2)The above Un-Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 30th January, 2023 and the Statutory Auditors have carried out 'Limited Review' of the same.

3)Based on the "management approach" as defined in Ind AS 108 - Operating Segments, the Company is primarily engaged in the business of personal care products which the management recognises as the sole business segment. Hence, disclosure of segment-wise information is not required and accordingly not provided.

4)Previous period figures have been rearranged / regrouped wherever considered necessary to conform to the presentation of the current period. All the figures of financial results have been rounded off to nearest lakh rupees.

For and on behalf of Board of Directors of
J. L. Morison (India) Limited
Sd/-
Sohan Sarda
Executive Director & CEO
DIN:00129782

Place : Mumbai
Date:30 January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

Place : Mumbai
Date: 30th January, 2023

QGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1993PLC302405

Regd Office: 3rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai - 400701

E-mail : contactus@qgofinance.com / Website: www.qgofinance.com / Tel No. : +91-22-49762795

[REGULATION 47(1) (B) OF THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015]

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022

BSE Code - 538646

(Amounts in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year to date Figures	Previous Year ending	Corresponding 3 months ended in the previous year
		31-12-2022	31-12-2022	31-03-2022	31-12-2021
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	291.89	848.98	838.46	246.74
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	46.58	143.73	143.17	40.53
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.58	143.73	143.17	40.53
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	31.33	95.81	93.26	25.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31.33	95.81	93.26	25.22
6	Equity Share Capital	695.28	695.28	695.28	695.28
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic :	0.45	1.38	1.34	0.36
	Diluted :	0.45	1.38	1.34	0.36

Notes:

- This Financial statement has been prepared in accordance with the Companies Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (IAS) Amendment Rules, 2016 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30.01.2023
- The Company operated in Financing and Investing sector which is a single Business Segment in accordance with Ind AS-108 "Operating Segment" notified pursuant to Companies (Accounting Standards) Rules, 2015
- During the Quarter under review, the company has allotted 200 Non Convertible Debentures at the issue price of Rs. 1,00,000 per Debenture. The Actual Amount of Utilisation in Quarter under review is Rs. 2,00,00,000.
- The Total Loan Booked till 31.12.2022 is of Rs. 76,70,96,888/-, The Total Outstanding Non Convertible Debenture as on 31.12.2022 is of Rs. 63,39,93,425/-.
- Figures for the Previous period have been regrouped/re-classified to confirm to the figures of the current period.

For Qgo Finance Limited

SD/-

Rachana Singi

Managing Director

DIN: 00166508

Date: 01/02/2023

Place: Navi Mumbai

Notes:
1. This Financial statement has been prepared in accordance with the Companies Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (IAS) Amendment Rules, 2016 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30.01.2023.
3. The Company operated in Financing and Investing sector which is a single Business Segment in accordance with Ind AS-108 "Operating Segment" notified pursuant to Companies (Accounting Standards) Rules, 2015.
4. During the Quarter under review, the company has allotted 200 Non Convertible Debentures at the issue price of Rs. 1,00,000 per Debenture. The Actual Amount of Utilisation in Quarter under review is Rs. 2,00,00,000.
5. The Total Loan Booked till 31.12.2022 is of Rs. 76,70,96,888/- . The Total Outstanding Non Convertible Debenture as on 31-12-2022 is of Rs. 63,39,93,425/- .
6. Figures for the Previous period have been regrouped/re-classified to conform to the figures of the current period.

For Qgo Finance Limited
Sd/-
Rachana Singi
Managing Director
DIN: 00166508

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

Date: 01/02/2023
Place: Navi Mumbai

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

PUBLIC NOTICE	
Notice is hereby given to the public at large that my clients Mr. Shivam Rajesh Gardodia and Mr. Shivang Rajesh Gardodia having address Flat No. 905, 9 th Floor, A-Wing, Royal Oasis Phase-I Co-Op. Hsg. Soc. Ltd. at Jankalyan Nagar, Malad (West), Mumbai: 400 095, have applied for membership / Share transfer to the under mentioned Societies and Developers for their Late Parent's Premises after execution with each other Released Deed.	
1). Mr. Shivam Rajesh Gardodia have applied to the “ Ambupati Premises Co-Op. Soc. Ltd. ” for membership of his Late Father and Original member Mr. Rajesh Shivram Gardodia and Nominee Late Mrs. Vandana Rajesh Gardodia's 100% Shares in respect of Flat No. 202 on 2 nd Floor situated at Chincholi Gate Road, Malad (West), Mumbai- 400 064.	
2). Mr. Shivam Rajesh Gardodia have applied to Mrs. Reddy Builders & Developers for transfer of his Late Mother Mrs. Vandana Rajesh Gardodia's 50% Shares in respect of Flat No. 2711, B-Wing on 27 th Floor alongwith One Car Parking Space in the building known as “ 34 Park Estate ” situated at Yashwant Nagar, Teen Dongari Road, Goregaon (West), Mumbai: 400 104, wherein he is also holding 50% Shares.	
3). Mr. Shivam Rajesh Gardodia have applied to Mrs. Reddy Builders & Developers for transfer of his Late Mother Mrs. Vandana Rajesh Gardodia's 50% Shares in respect of Flat No. 2712, B-Wing on 27 th Floor alongwith One Car Parking Space in the building known as “ 34 Park Estate ” situated at Yashwant Nagar, Teen Dongari Road, Goregaon (West), Mumbai: 400 104, wherein he is also holding 50% Shares.	
4). Mr. Shivang Rajesh Gardodia have applied to the “ Royal Oasis Phase-I Co-Op. Hsg. Soc. Ltd. ” for membership of his Late Mother Mrs. Vandana Rajesh Gardodia's 100% Shares in respect of Flat No. 905, A-Wing on 9 th Floor alongwith One Stack Parking Space No. S-37 situated at Jankalyan Nagar, Malad (West), Mumbai- 400 095.	
5). Mr. Shivang Rajesh Gardodia have applied to Mrs. Reddy Builders & Developers for transfer of his Late Mother Mrs. Vandana Rajesh Gardodia's 50% Shares in respect of Flat No. 1811, B-Wing on 18 th Floor alongwith One Car Parking Space in the building known as “ 34 Park Estate ” situated at Yashwant Nagar, Teen Dongari Road, Goregaon (West), Mumbai: 400 104, wherein he is also holding 50% Shares.	
6). Mr. Shivang Rajesh Gardodia have applied to Mrs. Reddy Builders & Developers for transfer of his Late Mother Mrs. Vandana Rajesh Gardodia's 50% Shares in respect of Flat No. 1812, B-Wing on 18 th Floor alongwith One Car Parking Space in the building known as “ 34 Park Estate ” situated at Yashwant Nagar, Teen Dongari Road, Goregaon (West), Mumbai- 400 104, wherein he is also holding 50% Shares.	
All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred Premises by way of legal heirship, ownership, mortgage, charge, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby requested to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication herof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE , 704, K.L.Accolade, TPS-II, 6 th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis of the title of above said Premises free from all encumbrances.	
Sd/-	
Place : Mumbai.	MRS. MANISHA M. KOTHARI
Date : 01/02/2023	Advocate High Court

जाहिर सूचना
<p>लक्षात असावे की, म्हाडाचा मूळ वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्र आणि त्याच्या येवक पावत्या श्री.प्रकाश एस. सिन्हा यांना कोअर हाऊस क्र. डी-४१ , क्षेत्रफळ सुमारे ४० चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्र, चाकोप (१) कलाकुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ११३, आरएससी-९७, चारकोप सेक्टर नं. १, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९७ या संपत्तीतील श्री.श्रीनिवास येक्याया सुरकुती यांच्याकडून हक्काचे /महाड आहे त्यासाठी हाकत्याची तक्रार मुंबई उप्नगर, चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई येथे दिनांक ३१.०१.२०२३ रोजी ऑनलाईन तक्रार क्र.९६३२-२०२३ द्वारे वाजवत केले आहे. याबुद्दे मूळ वाटपदार श्री. प्रकाश एस सिन्हा यांनी सदर कोअर हाऊस श्रीमती गुणवती बी. श्री.व्ही. अण्णादुराई यांना दि.०५.०६.१९९१ रोजीच्या करारनाम्याद्वारे विकले आणि तदनंतर श्रीमती गुणावती, श्री.व्ही. अण्णादुराई यांचे दि.०६.०७.१९९४ रोजी निरम झाले त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. व्ही. अण्णादुराई, मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस /प्रतिनिधी आणि त्यानंतर श्री. व्ही. अण्णादुराई यांनी त्यांच्या सी.ए. श्री. वेंकटरामन गुल्लवामी शेेली यांनी २५.०२.१९९० च्या कराराद्वारे श्रीनिवास यांच्या सुरकुती आणि श्री. सुधाकर यांच्या सुरकुती यांना सदर कोअर हाऊस विकले होते, आणि म्हाडाच्या नियम व विनियमानुसार श्री. सुधाकर येक्याया सुरकुती यांनी म्हाडाकडे सदचे घर त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज क्र.एम.एम./डीवाय.सी.ओ./ (डब्ल्यू)/११९७दिनांक २३.१२.२००३ रक्या होता आणि तो श्री. सुधाकर येक्याया सुरकुती यांच्या नावे स्वीकारला आणि हस्तांतरित /निगमित केला गेला आणि त्यानंतर श्री. सुधाकर येक्याया सुरकुती यांनी त्यांचे भाऊ श्रीनिवास यांच्या सुरकुती यांना ११.१२.२०१५ रोजी बहिसरण्याद्वारे उक्त कोअर हाऊसचे त्यांचे अधिभाजित ५०% ससभाग भेट दिले होते, ज्यात दस्तऐवज क्रमांक बीआरएल-८२४-२०१६ दिनांक ११.१२.२०१५ होता आणि त्यानंतर श्रीनिवास यांच्या सुरकुती यांनी म्हाडाकडे म्हाडाकडे सदचे घर त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज क्र. ई.एम./डब्ल्यू/एम.एम./८५१ दिनांक ०२.०३.२०१६ केला होता आणि तो स्वीकारण्यात आला आणि श्रीनिवास यांच्या सुरकुती यांच्या नावे हस्तांतरित / निगमित केले गेले आणि १४वे ते १५० दिनांक ०१.०६.१९९० पर्यंत विविष्ट क्रमांक असलेले शेअर सर्टिफिकेट क्र. ३० असलेले उक्त सोसायटीचे सदस्य दि.२५.०२.२०१६ रोजी या सोसायटीने त्यांच्या नावावर रीतसर मान्यता दिली आहे आणि त्यानुसार माझे कार्यावृे श्री. श्रीनिवास येक्याया सुरकुती हे या कोअर हाऊसचे पूर्ण मालक आहेत आणि ते कोअर हाऊस कोणत्याही संभाव्य खरेदीदारांना विकण्याचा त्यांचा मानस आहे. उपरोक्त वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्र, येवक पावत्या आणि मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाच्या विरोधात किंवा संपर्क कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती वरील कोअर हाऊस, आणि इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज आणि /किंवा परिस्तर किंवा कोणत्याही अधिकाऱ, शोधक किंवा स्वारस्य, गहाण या मामाने त्याचा कोणताही भाग, बोजा, भांडेपुडा, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कायदेवैधी प्रतुयांसह अॅड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएट्स, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहोसेलि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००११ येथे सदर सूचना प्रकाशन तासखेप्यासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत. मुंबई, आज दिनांकीत १ फेब्रुवारी, २०२३</p>
अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

मागणी सूचना		DCB BANK					
(सरफेसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)							
डीसीबी बँक लिमिटेड ने खालील कर्जदार, सह-कर्जदार, ताणकर्ता व जागिर्दारांना निवासी जाणू आणि /किंवा व्यवसाय विकासाच्या उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदीणी /न्याय्य तारण /गहाण खर्च निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जांचे पुनःप्रदान अनधिकृत झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्कीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.							
डीसीबी बँक लिमिटेड व्याख्याते सरफेसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(१) अंतर्गत त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचेच्या ताखेखेप्यासून ६ दिवसांच्या आत पत्कून बंधित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.							
कर्जदार, सह-कर्जदार, ताणकर्ता व जागिर्दारांना येथे मालमत्ताच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे.							
अ. क्र.	कर्जदार, सह-कर्जदार व जागिर्दारांचे नाव	मागणी सूचना दिनांक	मागणी सूचना रक्कम				
१	डीआरसीपीएफए ००४७४७६९४ व डीआरसीएलएफएड ००५९१५२१५	१. मे. एम्ही अँड डी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री. ब्रिजेश कुमार यांच्याद्वारे प्रस्तुत २. श्रीमती पुनम वर्मा, ३. श्री. ब्रिजेश कुमार, ४. श्रीमती मंजु राणी, ५. श्री. विकाशा वर्मा	१८.०१.२०२३	३२,१५,८१२/-			
गहाण मालमत्ताचा पत्ता: कार्यालय क्र.३२८, २रा मजला, डी-ब्लिंग, शांती साँसिंग सेक्टर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, २वेथे स्थानका समोर, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.							
२	डीआरसीएलएफएड ००४७९६८८५	१. श्री. प्रशांत मुकुंद किणी, २. मे. किणी एएनएचएनएसी मुकुंद किणी यांच्याद्वारे प्रस्तुत, ३. श्रीमती कल्पना प्रशांत किणी	१८.०१.२०२३	४,६३,४०५.५६			
गहाण मालमत्ताचा पत्ता: प्लॉट क्र.२०३, २रा मजला, बी-ब्लिंग, वेगास प्लाझा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, टी.एम.सी. बॉईड कालव्याजवळ, ओवला नाका, घोडबंदर रोड, ओवला, ठाणे (पश्चिम), ठाणे-४०१०७७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.							
३	०१०५२१००००१५२६	१. कुमारी पलक उमेश राय, २. श्री. राम दुलिवंदर राय, ३. श्रीमती चंद्रकिरण दुलिवंदर राय, ४. श्री. श्याम दुलिवंदर राय, ५. श्री. उमेश दुलिवंदर राय	११.०१.२०२३	९,४२,५८०.८५			
गहाण मालमत्ताचा पत्ता: प्लॉट क्र.७०१, ७वा मजला, ई-ब्लिंग, गौरव रॅसिडेन्सी फेज-२, सिनेमॅयस थिएटरजवळ, कनाकिगा रोड, गाव नवबर, मिरा रोड (पूर्व), दि. ठाणे-४०११०७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.							
दिनांक: ०१.०२.२०२३		डीसीबी बँक लिमिटेडकरिता प्राधिकृत अधिकारी					
ठिकाण: ठाणे							

Q&Q
FINANCE LTD

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

सौभाग्यपत्र : L65910MH1993PLC302405

मोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल पार्क, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४०० ७०१.

ई-मेल : contactus@qgofinance.com / वेबसाईट : www.qgofinance.com / दूरध्वनी : +९१ - २२ - ४९७६२०१५

सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४७ (१) (बी)

दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

बीएसई कोड - ५३८६४६

(रक्कम रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	निमाहीअखेर	वर्ष ते दिनांक आखंडवती	गत वर्षअखेर	गत वर्षाची अनुपूर्वीअखेर
		३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)
१	परिचलनातून एकूण उत्पन्न	२९१.८९	८४८.९८	८४८.४६	२४६.७४
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादामक व/वा असामान्य बाबीपूर्वी)	४६.५८	१४३.७३	१४३.४७	४०.५३
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादामक व/वा असामान्य बाबीशिवायत)	४६.५८	१४३.७३	१४३.४७	४०.५३
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादामक व/वा असामान्य बाबीशिवायत)	३१.३३	९५.८१	९३.२६	२५.२२
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३१.३३	९५.८१	९३.२६	२५.२२
६	समभाग भांडवल	६९५.२८	६९५.२८	६९५.२८	६९५.२८
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वाढवून) मगगील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-
८	उत्पन्न प्रतिभाग (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचलनाकरिता)	-	-	-	-
	मूळभूत	०.४५	१.३८	१.३४	०.३९
	सोयीकृत	०.४५	१.३८	१.३४	०.३९

टीपः

- वरील वित्तीय अहवाल हा कंपनीचा कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत वित्तित कंपनीचा भारतीय लेखा मानके (आयएसडीएस) सहसमयन कंपनीचा (भारतीय लेखा मानके) नियम, २०१९, चे नियम ३ व कंपनीचा (आयएस) सुधारण नियम, २०१६ व अन्य मान्यतांप्रान्त लेखा निष्कर्ष व घोरणे व्हीकृत असल्यामुसार, त्याचा अनुमोने तयार करण्यात आला आहे.
- वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांचा दि. ३०.०१.२०२३ रोजी आयोजित संघेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
- कंपनी निरूपवृत्तान्त व उर्तुवकृत शेवत कर्यंत आहे जो कंपनीचा (लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित आयएसडीएस - १०८ कार्यचलनात्मक विभाग अंतर्गत एकत्र व्याख्यासहित विभागा आहे.
- पुरावलोकनाअंतर्गत निमाहीद्वारेच कंपनीने प्रति डिसेंबर रु. १,००,००० बिलग मूल्यावर २०० अपरिक्तनीय डिसेंबर्न बाटप केले आहेत. पुरावलोकनांतर्गत निमाहीमधील सारांशी बाबतसहित रक्कम रु. २,००,००,००० इतकी आहे.
- दि. ३१.१२.२०२२ पर्यंत बुरूष कंपनीतील एकूण कर्जे रु. ७६,७०,९६,८८८/- मूल्याची आहेत. दि. ३१.१२.२०२२ रोजेनुसार एकूण धर्कित अपरिक्तनीय डिसेंबर मूल्य रु. ६३,३९,३३,४२५/- इतके आहे.
- गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान आकडेवारीशी तुलनायोग्य करण्यासाठी आसयकतेनुसार पुनर्गठित/पुन:वर्गीकृत करण्यात आलेली आहे.

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड करिता

सही/-

रचणू सिग्नी

व्यवस्थापकीय संचालक

डीआयपत्र : ००१६५०८

दिनांक : ०१.०२.२०२३

ठिकाण : नवी मुंबई

SHREE PRECOATED STEELS LIMITED							
CIN: L70109MH2007PLC174206							
Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053							
Tel: +91-7208182677 Website: www.spsl.com E-mail Id: spsl.investors@gmail.com							
Extract of the Standalone Unaudited Financial Results for the Third Quarter/Nine Months ended 31st December, 2022							
(Rs. in Lakhs)							
Sl. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income From Operations	-	-	-	-	-	-
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(18)	(11)	(13)	(40)	(36)	(50)
6	Paid up Equity Share Capital	414	414	414	414	414	414
7	Other Equity	-	-	-	-	-	(458)
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)						
	1) Basic	(0.43)	(0.27)	(0.31)	(0.97)	(0.87)	(1.21)
	2) Diluted	(0.43)	(0.27)	(0.31)	(0.97)	(0.87)	(1.21)

Notes :

1) The above standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023, along with limited review report given by the Statutory Auditors.

2) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

3) The previous year/ quarter figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.

4) The results will be available on the Company's website: www.spsl.com and have been submitted to the Stock Exchange where the Equity Shares of the company are listed.

5) The accounts are prepared on a going concern basis inspite of negative net worth, pending appeal in respect of refund of indirect taxes.

For Shree Precoated Steels Limited

SD/-

Harsh L. Mehta

Managing Director

Place: Mumbai

Date: 30th January, 2023

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED						
CIN: L24100MH1985PLC037387						
Regd. Off.: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400 093						
Tel No: 022-67166161 Email: cs@tainwala.in www.tainwala.in;						
EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR						
THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022						
(Amount in INR Lakhs)						
Particulars	Quarter ended			Nine Months Ended		31-03-2022
	31-12-2022	30-09-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
(Audited)						
Total Income from Operations	531.00	501.54	648.97	1,264.16	1,057.22	1,252.60
Net Profit/ (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)#	350.65	270.66	191.70	637.10	151.06	36.86
Net Profit/ (loss) for the period before Tax, (After Exceptional and/ or Extraordinary items)#	350.65	270.66	191.70	637.10	151.06	36.86
Net Profit/(loss) for the period After Tax, (After Exceptional and/ or Extraordinary items)#	350.65	245.99	176.70	610.43	136.06	36.86
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,056.12	264.53	(1,425.40)	1,289.65	1,086.05	(770.45)
Equity share capital	936.39	936.39	936.39	936.39	936.39	936.39
Other Equity				9,378.04	8,342.78	8,088.38
Earnings per share (EPS) for profit attributable to equity shareholders						
Basic and Diluted EPS	3.74	2.63	1.89	6.52	1.45	0.39
NOTES:						
1. The financial statements for the quarter & period ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31st 2023. The statutory auditors have expressed an unqualified opinion. The financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.						
2. Segments have been identified in line with the Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" specified under Section 133 of the Companies Act,2013 read with rules framed thereunder.						
3. Figures of previous periods/years 'have been regrouped/ rearranged, wherever considered necessary.						
For and on behalf of Board of Directors						
Tainwala Chemicals and Plastics (India) Limited						
Sd/-						
Simran Mansukhani						
Director Finance & CFO						
DIN: 06500475						
Place : Mumbai						
Date : 31st January, 2023						